

September 06 , 2022

To, The National Stock Exchange of India Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051 Fax Nos.: 26598237/26598238

To, BSE Limited Listing Department, Phiroze Jeejebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Fax Nos.: 22723121/2037/2039

Sub: Newspaper Advertisement in respect of information on the 25th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company to be held on Friday, September 30, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)

Ref: NSE Code: PFOCUS / BSE Code: 532748

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today i.e. September 06, 2022 for attention of shareholders in respect of information regarding the 25th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, September 30, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) in Business Standard (English) and Navshakti (Vernacular language) newspaper in compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs for conducting Annual General Meeting through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

The above information is also available on the website of the Company <u>www.primefocus.com</u>

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

Thanking You

Yours Faithfully, For Prime Focus Limited

Sha

Parina Shah Company Secretary & Compliance Officer Encl: As above PCMM/GENL/2022/01, dated 02.09.2022. Open e-Tender for

(PR-549)

S. E. RAILWAY - TENDER

EXPRESSION OF INTEREST (EOI)

Tender Notice No. PCMMGENL/2822/01, dated 02.09.2022. Open e-Tender for E Procurement system is invide Dy Principal Clink Haterials Manager, E. S. Railway, Hd. Circ. Office (5th Floor), New Administrative Building, 11, Carden Reach Road, Kolata-70004 Stor and on barlaf of the President of Iridia which have been uploaded on website www.irops.gov/in.as follows. All the tenders will be dosed at 14.00 hrs. 2010;2022. Brief Description : Procurement of MII Made Bed sheet to be provided in AC caaches of Indian Railways. Interested parties may Visit Vebica Unterpartice Theorement -Store -Suppliers Corner. Interested tenders will be accepted. N. B.: Prospertice MIGens may regulate crybiology and land cardens will region. In or case manual tenders for these items will be accepted. N. B.: Prospective Biddens may regularly visit www.ireps.gov/in to

be accepted. N.B.: Prospective Bidders may regularly visit www.ireps.gov.in t

Conart Engineers Limited ™

*Regd. Office: 17, Ground Hoor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai–400052, Maharashtra 'ONtL45200MH1973PL0017072'

(0) +91(265)2330946 E-mail: celcs@conartengineers.com, Website: www.conartengineers.com

NOTICE OF BOOK CLOSURE AND E-VOTING

NOTICE OR BOOK CLOSURE AND E-VOTINE Notice is hereby give nursular to Section 81 of the Companies Adx, 2013 (the Adx*) read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Using Cbiggtions and Disclosure Regulations, 2015, that the Regulations and the Share Transite Solos of the Company will remain located from Wednesday, 21* September, 2022 to Intesday, 27* September, 2022 (bothday field and the provisions of Section 108 of the Companies Adx, 2013) read with nule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Cbiggtions & Disclosure Regurements) Regulations, 2015 and Sectional Standard 20 cm Remain Meeting, Machines and Disclosure Provided to provide the e-voling facility to Its Memoters enabling them to cast the rook electronically and provided by National Securities and Depositories Limited, (NSDL). Alther Members are informed hait;

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic mean

20° September, 2022. C Three-wich genell continue from Saturday, 24° September, 2022 at 09.00 a.m. (IST) to Monday, 26° September, 2022 at 05.00 p.m. (IST). The voling through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Monday, 26° September, 2022. The Company has appointed Mr. Sanjay Dholakia, Company Secretary in Practice Membership No. 2655) of Mis, Sanjay Dholakia, Cooxidera, as Soruninizer to conducting the e-woing process in fair and transgrammanner. De Mambers and mongale the conductive of the savefuel Membership No. 2014 of t

The Members are requested to carefully read the instructions pertaining to the e-votin provided in the notice of the Annual general Meeting which is also displayed on th

The results of the voting will be declared within 48 hours from the conclusion of the 48° AGM. The declared results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website under the Investors section. Such results will also be

orwarded by the Company to BSE Limited where the securities of the Company ar

ice of 35th Annual General Meeting, E-Voting and Book Closure Notice to a solit Annual central meeting, E-volting and book cusaits, NDTCs he hereby given hat he SSA hanual General Meeting (AGM) of the Members of the Ajon Global Services Limited the Company will be held on Wednesdey September 28, 2022 at 11:03 am (157) through Violae Conferencing (VC) Othe Vidio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice o he SShAGM ded August 10, 2022.

the 35MACM deterAugust 10, 2022. Notice convening the AGM and the Annual Report containing the Board Report, Auditor's Report, Audited Flanandal Statement for the FY 2021-22, has been sent on September 05, 2022 through electronic mode only, whose e-mail addresses registered with Company(KTW Depository as on September 02, 2022 Three dispensed with vider elevant circulars. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of Companies (Management and Administration) Rule, 2014 Administration) Rule, 2014 and Regul

Comparies (Management and Administration) Foue, 2014 and Regulation 44 of SERI (LODR) regulations, 2015, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd. (CDSL) to provide e-voting facility. The members are also informed mat. 1. The cut-off date to determine eligible members to casts vote by e-voting is September 22, 2022. The remove e-voting shall be open for 30 (Three) days commencing at 900 am (IST) on September 25, 2022 and ends on at 500 pm (IST) on September 27, 2022.

Infrougn remote e-volting, but shall not be allowed to vote again at the AdM. Incease member cash his vote in remote e-volting as well as through e-volting at the AGM, the vote cash through remote e-volting only shall be considered. Any person who caquire shares of the Company atter dispatch of this Notice and holds shares as of out off date i.e. September 23, 2022 are requested to refer the e-volting instructions in the Notice. However, if already registered with CDSL for remote e-volting, then the existing user ID and Password can be used for cashing vote.

JCON GLOBAL SERVICES LTD.

Western Express Highway, Goregaon - E, Mumbal-63 CIN : L74140MH1966PLC041941 Tel: 022-67160400 Fax : 28722062 Email : ajcon@ajcon.net

By Order of the Board For Conart Engineers Limited Kavaljitkaur Dhillon Company Secretary

participate in all other tenders.

All the Members are informed that:

ebsite of the company and its RTA.

ted (www.bseindia.com)

lace: Mumbai ate: 5ª September, 2022

20th September, 2022.



Request for Proposal (RFP) for Selection of Consultant for Preparation of Master Plan 2050 for a New City adjoining Sonipat

HSIIDC invites bids from reputed consultancy firms for paration of Master Plan 2050 for a New City adjoining

Preparation of Master Plan 2050 for a New City adjoining sonipat. Work, Terms & Condition net., for undertaking the above assignment can be downloaded from the HSIDC website www.hsidc.org in and https://ternders.hvg.nic.in. The bids should be submitted latest by 1500 hours on or before 10.10.2022 Note: HSIDC reserves the right to make changes to the terms of the RFP documents & reject cany or all offers submitted without assigning any reasons thereof.

VAARAD VENTURES LIMITED CIN : L65990MH1993PLC074306 Regd. Office: 6, Sannidhan, Piot No. 145, Indulai D Bhuva Marg, Wadata, Mumbai 400037; Tel No: 022-35566211 Email-cs.depi@vaaradventures.com | Website: www.vaaradventures.com PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday. Soptember 29, 2022 at 0.900 AM. at 6, Sannidhan, Piok No. 145, Indulai D Bhuva Marg, Wadata, Mumbai 400 031, to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2022, including the Notice of AGM. Attendance Silp and Proxy Form have been sent via register the sembers whose email-Dic have been registered with the Company or the Depositionis, as the case may be, and through other pormitted modes to all other members at their registered addresses. The physical copy of the Annual Report shall also be sent to those members who specifically request for the sam. The Annual Report is also available on the vebsite of the Company at www.vaaradventures com/annual-report. The documents pertaining to the Businesses to be transacted at the AGM are available for inspection at the Registered Office of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rule there under, the Register of Members and Share Transfer Books of the Compan will remain closed from Thuraday, September 22, 2022 to Thuraday, September 29, 2022 (both days inclusive) for the 28th AGM of the members of the Company

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 In Companies with the provisions or section. Two or the companies role, 2001 read with applicable Rules there under and Regulation 44 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide e-voling (remnet e-voling) Ratio[1] to the memoties and the business set out in the notice may be transacted through remote e-voling. The Company has eranged NSDL for idinizing the remote e-voling. The company has eranged NSDL for idinizing the remote e-voling Parts

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off data, i.e., September 22, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Monday, September 26 2022 and will end on at 5.00 pm on Wednesday, September 28, 2022. Members will not be allowed to vote electronically beyond the said timeline.

Any person, who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice of the AGM and becomes a member as on the cut-off date, i.e., September 22, 2022 can view the notice of the AGM on the Company's website as mentioned above. Such members may obtain the Eogin D and password by instructions on the NSDL website. However, if a person is already registered with NSDL for e-volting the existing IDEAS user ID and password can be used for casting the volte.

Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility to voting through ballc paper shall be made available at the KGN; c) the members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote agains and j a person whose name is but shain not be emission of a members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avait facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper. Complete details as regards remote e-voting have been provided in the notice. For Vaarad Ventures Limite

Leena Vikram Doshi Managing Director

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED Regd. Office: Flat No. C-23, KMC No. 91, Innovassynth Colony, Khopoli-410203, Maharashtra, India. Citi: E071200H/2008PLC178923 Tel::+91-2192-260224 Fax:+91-2192-263628 Webble::www.innovassynthinvestments.in III::eacreatial@innovassynthinvestments.in III::eacreatial@innovassynthinvestments.in NOTICE is hereby given that the 14* Annual General Meeting (FAGM) of the Company will be held on Thursday. Spettmere 29, 2022, at 11:00 a.m. (1ST). through Video Conterencing/Other Audio Visual Meeting (FAGM) of the Company will be held on Thursday. Spettmere 29, 2022, at 11:00 a.m. (1ST). through Video Conterencing/Other Audio Visual Meens (VCOAWT) icompliance will General Clouder No. 22022, Lissed of by the Ministry of Corporate Affaira ("MCA") and Circular No. SEBUHOIO? DVMD2C (IRP/2022)62 dated May 13, 2022, Lissed of the Socurifice and Exchange Board of India ("SEBT) and other circulars issued from time to time (collective) referred to as "the Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and SEBI LIOB?), without the physical presence of the Members at a common venue to timas cithe Backman du in the nonce of the AGM. The deemed venue for the 14* AGM shall be the Registered Office of the Company. The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22: being sent orly by electronic mode to those Members whose email addresses and mobilen gantesid and the Company Depositories in nacondrane with the afonesid MCA Circular and SEBI Circular No. 62 dated May 13, 2022. Shareholderses bolding shares in dematerialized mode are requested to registered with eir annual addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Corponary Registrar and Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their amail addresses and mobile numbers web Services Private Limited, The Notice of 14" AGM and Annual Report 2021 29 will also shrake binned, the route of a Adea and Annea Hop (1202) -22 will also be made available on the Company's website, www.innoussynthinessminnis, in on the website of HDL at www.evening.nati.com www.bainda.com and on the website of NDL at www.evening.nati.com mathematical and the the theory of the theory of the theory of the right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by bectronic means (*-voting). The members may cast their votes using an pleotronic voting system from a place other than the venue of the Meeting "Remote e-voting". The Company has engaged the services of the valional Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide an e-voting facility. The Notice of the meeting and format of communication or e-voting is available on the website of the Company www.innovassynthinvestments.in and on the website of NSDL <u>https://</u>

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE The notice is hereby given to Public that Our Client Smt. Shubhangi Madhav Paranjpe nee Shubhangi Bhaskar Sarpotdar has filed the application for transfer of undivided 25% Shares in Fal No. 202, 204 Floor to Release as per the Registered Deed of Release Dt 1207/2022 registered under serial NoRI-6.95692/2022 as Releason I.a. Smt. Angil Dip Salthe reliated to area of 123.5 Sq. Fis. Built up and self-acquired undivided 25% share by herising of area of 123.5 Sq. Fis. Built up in a ggregate to undivided 50% share of 247.5 Sq. Fis. Built up out of total admeasuring about 44 Sq.Fis. Built up in Sal Kristna Valka C-operative Housing Society Ltd. Building No.2, Near Jyoti Industrial Estate, C. S. Road No.4, Dahsar (Essa). Dur Client Sell intend to moreae the transfer in the acrostics of Society that appli Rel/

Mumbai 400 0008; non-measure towns, t. o. Naad No4, Dahisar (Essi), Dur Clent shall need to proceed to barasfer in the resorts of Society he Dur Clent shall need to proceed to barasfer have and Sharo Catthouse No. 10, Dur 2009 2000 baraing Share Nos. Trom 306 to 40 in her name as per the provisions of laws of land. Any persorts having or claiming to have any right, title, interest to or in the under mentioned property or in any part thereof or any claim by way of or trust, inheritance, change, ed. Scholl in form to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of hisherinstitute for dam. If objection is not received within 14 days, failing which it will be presumed that no such claim exists and transfer shall proceed in the device of the dam.

all proceed in the name of Our Client accordingly. SCHEDULE OF THE PROPERTY ALL that piece and parcel of undivided 50% shares, right, tile and interest Flat No.202, 2014 Floor admessioning about 247 So FLs. Built up out of all 494 56, FL. Built up and Share Certificate No. 08, Dir. 21(09/2003 aning Share Nos: form 36 to 40 of Sai Krishna Valka Co-operative using Society Ltd., Building No. 2, Near Jyol Industrial Estate, C. S. Road 4, Dahisar (Esta), Muntbai 400 068, Maharashta, India Situated at 175. No.1414, 1414 A, 1414 C, 1442 I At D, 1422 and 1510 of lage-Dahisar, District-Muntbai Suburbain. Dated this 06th day of September, 2022. MR. DEEPAK R. SONAVANE

MR. DEEPAR R. SONAVANE Advocate High Court, A/104, 1st Floor, Bachraj Paradise Giobal City, Near Agrawal Life Style, Virar (West), Pin - 401303 M. 7798229911 Email: dipakramson@gmail.com



PRIME FOCUS LIMITED Ø

DRMATION REGARDING 25" ANNUAL GENERAL MEETING OF PRIME FOCUS LIM To be held through video conferencing/other audio/ visual means

TO BE HERO HIRD/DRIVING ON PRAIMER ON PRAIMER ON PRAIMER AND DRIVING AND AND Notice is hereby given that the 25⁻⁵ Annual the herd on Fraids, Spethmetra 30, 2022 at 12:30 prim. Focus Thindle ("Company") will be herd on Fraids, Spethmetra 30, 2022 at 12:30 prim. Sprace Thindle ("Company") will be herd on Fraids, Spethmetra 30, 2022 at 12:30 prim. Sprace Thindle ("Company") will be herd on Fraids, Spethmetra 30, 2022 at 12:30 prim. Sprace Thindle ("Listing on Spethmetra 10 Spectra Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") mad with the Ministry of Corporate Attains Circulars dated April 08, 2020, Annu 13, 2020, Mayor (3, 2020, Junayor 13, 2022). Decemberr 14, 2021 and May 5, 2022 ("MCA Circulars") and Securities and Exchange Beard of India circular dated April 08, 2020, Annu 13, 2020, Junayor 13, 2022. Decemberr 14, 2021 and May 5, 2022 ("MCA Circulars") and Securities and Exchange Beard India circular dated May 13, 2022 ("SEBI Circulars") in relation to "Relaxation in relation to compliance with orbit on of Listing Regulations to transact the business, as set out in the Notice of the ACM badd August 12, 2022. The deemed venue for the ACM shall be the Registered office office of Listing Regulations to transact the business, as set out in the Notice of the ACM badd and SEBI Circular. Her Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM and Annual Interviewed Administration and SEBI Circular and SEBI Circular and the AGM at the

Bam, Anar Weat, Maintai – AUUbb2. In compliance with the MCA Crociulars and SEBI Clicular, the Notoe of AGM and Annual Report for the Financial Year 2021-52 will be sent through the electronic mode only to these members whose e-mail addresses are recisitered with the Company Register and Share Transfer Agent Depositories Depository Participants. The Notoe of the AGM and the Annual Report of the Company for the Financia Vera 2021-22 will able earned evaluable Armus respons of the Company for the initiation restoration of the company for the initiation of the models of the company may implementation and also on the webbild of Contral Depository Services (Inda) Limited ("CDSL") www.exclingtingticom, BSE Limited www.beendis.com and National Sobic Scalarge of Initia Limited tww.msinitia.com, Members attending the meeting through VCI OAWA faility shall be counted for the purpose of recorrison that exclision 100 articles.

Manner of voting at the AGM:

senancero twing at the AOM Members will have an opportunity to cast their vote through enrote e-voting or e-voting during AOM on the business as solution the Notes of the AOM. The manue of e-onling by Members holding shares in dematerial and mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notes convening the AOM also, along with the detailed instructions for remote e-voting or e-voling during theAOM.

In the Notice convening the ACM also, along with the detailed instructions for remote e-viting or e-voling during the ACM. Mammer of registering i updating the e-mail addresses: • Members holding starses in the physical mode and who have not registered updated there e-mail addresses with the compary are requested to register/adjusted here e-mail addresses by sending a duly signed request letter along with debts like Folo No., Name of afsetrolider, scanned oxy of the sine- certificate (ford and tack), PAW (self attested scanned copy of FAN card), AACHAR (self attested scanned copy of Andhar Carl) to the Compary 2-4 (98000, Emmit Intel/adjusted to register/adjusted here e-mail addresses with the cell scale of the sine requested to register update their e-mail addresses with the relevant Depository Participant(s). Theremote e-voling period commences on Manday September 2, 2022 (300 a.m. IST) and ends on Thursday. September 22, 2022 (301 g.m. IST). During this period. Members may cast their relie exist interface and copy and the debt adjust of the debt of the debt of your period. The site of the debt of the site of the debt of the debt of the debt of Site of the debt of the compary and is in compliance with the MCA Criculars and SEB (Cricular. The intransition size for size of the information and benefit of the Members site in the compary and is in compliance with the debt of the debt of the debt of the debt of the Compary and is in compliance with the debt of the size of the debt of the limit of debt of the debt of the debt of

The Notice of 25" AGM will be sent to the member's) on their registered email addresses i

By order of the Boa For Prime Focus Limit


Parina Shah

For Ajcon Global Servic so Shailendra Par Company Secretary& Compliance Offi

Fullerton FULLERTON INDIA HOME FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED orporate Off.: Fit. 5.6.5.8 Wing. Supreme II Part Supreme City, Power, Mar Supreme II Part Regd. Off.: Meey Towers, Fit. 3, Old No. 307, New No. 165, Poonamalice High Road.

Place : Mumbai Date : 05.09.2022

CORRIGENDUM CORRIGENDUM Please refer to our Demand Notice of Mr. DEVENDRA SINGH (LAN No. 60180721 0080013) issued on 25.07.2022. Al are informed that in paragraph No. 11, Demanc notice dated 12th November 2018 instead of dated 12th November 2011. All other draff



महत्व्य साथ से स्वर्थने साथ से स्वर्थने साथ से स्वर्थने से स्वर्थने से स्वर्थने से स्वर्थने से स्वर्थने से स्वर करुप्या सारी नाकने संस्थेने आ उप निवंधक, रुप्तकारी संस्था (साथ तोन) मुंजर्द्ध में उपकार जिल्हा सरकारी पत्स स्वरी फेडरेशन लि., मुंबई बांबेकरून मताराष्ट्र स्वकारी संस्था वा कायबा १९६० से कलम १०९ अन्वर्य वसुनी प्रमाणपत्र संपादन केले आहे. या प्रमाणपत्रान्वचे व मला महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम १५६ व अधिनियम १९६१ चा नियम १०७ चे अधिकार प्राप्त झालेवरून त्यांची स्थावर मिळकत जप्त केली आहे. तसेच वसुली अधिकारी यांनी निम्नलिखित ाचन उठव आवश्याद आवासावरण्यात्वाचा स्वाम्धानण्यत प्रत्याप्रका कार्ड्यात्वा वसुता आवश्यात्व प्रतुता आवश्यात याणा लम्भावाता. द्रश्यावर मालमत्तेवा शिवम १०७(१९ (ड-१) ६ अग्ये वे तावा घेतला आहे. श्रमी, निमन्द्रायार्थीकार विशेष वसुली अधिकारी **श्री. विषक उत्तम वेवले**, संलम्भ शिवकृपा स्लूकारी पत्तपेक्षे ति मुंबई,

Citie: 1.73100HI2000PC.127354B Registered Office: 278-280, F Wing, Solara 1, Salv Yhar Houd, Opp L&T Gale No. 5, Ponal, Andret East Munitad-V6072 Website: www.aasterid.egis.co.in 104: e91-222857 2815/15 Notice is hereby given to the Members of AAA TECHNOLOGIES LIMITED pursuant to the

dated 13th April 2020) Dear Members,

PLACE: MUMBAI

DATED: 6th September 2022

Notice in reacity given to the Members of AAA TECHNOCOGIES UMITED possant to the provisions of section 108 and 101 and particular previousling. In any off the Companies AL 2013 (The Aer) read with Fulle 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (The Ruley T) Regulations A4 of the Sections and Escharge Board I field (Listice) Objections and Disclosure Regulations A4 of the Section and Escharge Board I field (Listice) Objections and Disclosure Regulations and the guidelines and Escharge Board I field (Listice) Objections and Disclosure Regulations (Listice) and Listice Administration (Listice) and the time being in foreign) readification of account being is classification (Listice) and the Ministry of Corporate Administration (Listice) for the Automatic and Carlosal Meeting and Listice) and the Administration (Listice) and Carlosal Carlosal Administration (Listice) and Listice) and Listice and Listice) and Listice and Lis

MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED

hai-400 001

gistered Office: 4, Shoorji Vallabidas Marg, Ballard Estate, Mumbal-400 00 TeL: 02-2261 0981 Fax: 022-2261 4207 E-mail: mmcladv@yahoo.co.in Website: http://www.mmclimited.net/ CIN: L63020MH1951PLC013745

NOTICE

(A public notice before sending Notice of Annual General Meeting to it rebolders, in Compliance with vide MCA General Circular No. 17/ 202

Your Company ("Mackinnon Mackenzie and Co. Limited") is proposing to hold its Annual General Meeting through Video Conferencing or Other Audio-Visua Means on 30th September 2022 at 12:00 pm. Members who have not updated

their email address are requested to update their email addresses by writing to

the Company at <u>mmcladv@yahoo.co.in</u> and <u>service@satelliteorporate.cor</u> along with the copy of the signed request letter mentioning the name and address o the Member, self-attested copy of the PAN card on or before 30° September 2022

AAA TECHNOLOGIES LIMITED

POSTAL BALLOT NOTICE

By Order of the Board of Directors For MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED

NANDKISHOR YASHWANT JOSHI

INDEPENDENT DIRECTO

DIN: 09324612

Sr. No. Resolution for seeking Approval of Shareholders
 To approve of Migration of Listing / Trading of the Company from NSE Emerge to

	Main Board of National Stock Exchange of India		
2.	 To make an application of listing/trading of the Company on Main Board of BSE Limited (BSE) 		
	Details of Postal Ballot Schedule		
Sr. No.	Particulars	Schedule	
1.	Cut-off date for determining list of shareholders who is eligible to participate in voting	02× Sentember 2022	

2.	Date of completion of dispatch of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms	05* September, 2022
З.	E-Voting Start Date	05 th September, 2022
4.	E-Voting End Date	05* October, 2022
5.	Last date of receiving the Postal Ballot Forms by the Scrutinizer	05* October, 2022
6.	Tentative Date of submission of the report on voting by the Scrutinizer	07 th October 2022

D ne Notei la being sert litrough E-mail to all the Staueholders as on the culorif data i.e. 20at elevatives, 2024 which are registered that ire -1014 which Company Depositories. In secondariose with the rovisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Fluies 20 of the Companies (Management of Administration) Fluides 2014, as amended, and Regulation 44 of the SEII (Lusing Delipations and Socioure Requirements) Regulations, 2015, Company is providing Volta (allow) to its members or data if and annane of casting volta through remote S-Volting, members are suspected to relief Note Note: novel how the rovising related to a set in the related to a set in Note when the rovising related to a set in the voltage of the Note when the rovising related to the Note. med that: -

moors are informed that: -Notice of Possal Balct along with the Postal Ballot Form is available on the website of the Compan at www.aaalasch.mobigies.co.in In case of Companies, Trusts etc... Ine duly completed postal ballot form should be accompanie by a contified true copy of the Backt result.dist.nic.interchains to the pescen uning on the posts

Address: 116, Trinity Co-op. Hsg. Soc., 227, Dr. C.H. Street, Marine Lines (East) Mumbai-400002

- duplicate form

Members can write to Mr. Sagar Manoj Shah, Company Secretary and Compliance Officer r s@aaatechnologies.co.in or at registered office of company mentioned above for any grievano connected with the voting by postal ballot.

ber. 2022.

0.) The Results declared along with the Scrutinizer's Report, shall be placed on the website of the Company immediately after the results are declared by the Chairman.

Date : 05th September, 2022 Place: Mumbol

CIN: L67120/MH199/47LC079254 Regd. Office: Office No. 303, Morya Landmark I, Behind Crystal, Piaza, Off New Lini Road, Andheri (West), Mumcial MH - 40(053 Phr 022-67425441 Emeilt: info@upsurgehvestment.com Website: www.upsurgehvestment.com Notice of 28th Annual General Meeting, Book Closure and Remote

at <u>www.seanone.com</u> and wessele of UJUSL (agency for providing free Herrote e-Volting facility). Le <u>www.extChangindia.com</u> **Remote E-Vulting** In compliance with provisions of Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Regulerements) Regulations, 2015 as well as provision of Section 105 of the Companies Act, 2015 areal with the Companies (Management and Administration) RUsz, 2014, as arenfede from time to time, the Company's plassed to offer remote e-voling facility foils members.

Laeon own. A Shareholder desiring to exercise vote by Postal Baltot may complete this Postal Baltot Form in al respects and send it to the Scrulinizer. The details of Scrulinizer its as follows: Name: Vijay Kumar Mishna of Mi's VKM & ASSOCIATES Contact: +91-22-2207 7267 Email: vkmassociates@vahoo.com Consider 19 122 2207 7207 Unitary Statistics Statistics Statistics Constitution (Unisigned, Inconcertly signed or inconseller Postal Balot Forms will be rejected. Any Postal Balot Forms nooeved after 06th October, 2022 will not be considered by the Scrutinizer If any extraneous paper is found along with Postal Balot Forms will be destroyed by the Scrutinizer Members who have not received postal ballot forms may apply to the Company and obtain a

Duly completed Postal Ballot Forms should reach the Scrutinizer not later than 05.00 pm on 05th

ed by the Chairman. FOR AAA TECHNOLOGIES LIMITED

Place : Mumbai Date : 05/09/2022

Sagar Manoj Shah Sagar Manoj Shah Company Secretary and Compliance Officer

UPSURGE INVESTMENT AND FINANCE LIMITED

E-Voting Information

Name to join Annual relation Methods, adult Alaskin and Relative Evolution (Information) 19 Julies hereby given that the 28° Annual General Meeting (AGM) of the Members 20° Segmenber, 2022 at 1.00 PM, through Video Conferencing Other Audo Visual Alasens (VOLOWA) in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEM (LODR) Regulations, 2015 (Listing Regulations) and with General Cincular issued by Ministry of Compate Affair and with General Cincular issued by Ministry of Compate Affair 10 As a registered with Company/RD Depositions, 2015 (Listing Regulations) 25 EBI to transact the business as mentioned in the notice of the Meeting. The Notice of the AdM along with the Annual Report for the Financial Year ended 351 March, 2022 have been sent by electronic mode bail Members winces E-mail 10 as are registered with Company/RD Depositions? Partnerss may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members much the tatter Notice has been completed an 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been completed on 00° September 2022. Members may note that the Notice has been used the of Disk (Logency to providing the Remote -Noting Tatting). Law www.excitagementa.com

💥 🎋 Haryana State Industrial & Infrastructure HSIIDC Development Corporation Limited A State Government Undertaking Regd. Office: C13 & 14, Sector-6, Panchkala, Ph. 0172-2590481-83, E-mail: contactus@hsidc.org.in, Website: hsidc.org.in, O O D /mdeald

मुंबई, मंगळवार, ६ सप्टेंबर २०२२ | नव 🔊 शक्ति २१

वाल स्ट्रॉट फायनान्स लि.	WSfx
युनिट ६२२, द समिट बिझनेस बे - ओंकार, बॉल स्ट्रीट,	Wall Street For
पीव्हीआर सिनेमा समोर, चकाला, एम.व्ही. रोड,	

0


अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ • दूरध्वनी : ०२२-६२७०९६०० • वेबसाइट : www.wsix.in ई-मेल: info@wsfx.in • CIN- L99999MH1986PLCO39606 ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

~ 0

पुस्तक बंद करणे आणि ई-मतदान माहिती

यादारे सचना देण्यात येत आहे की वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सटस्यांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:०० वाजता कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियम आणि सेवी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या लागू तरतदींचे पालन करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी / इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१,१९/२०२१, २१/२०२१, आणि ०२/२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३/२०१३ एप्रिल ०२०१३, ०२/२०२२ सह वाचा जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१,१४ डिसेंबर २०२१ आणि विद्यमान २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ सेगी/एचओ/डीडीएसएच/पी/सीआयआर /२०२२/००६३ दिनांक १३ मे, २०२२, आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेली इतर लागू परिपत्रके आणि त्यांचे पालन कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि सेवी (सचीवद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) च्या तरत्दींसह, कंपनीची ३५ वी एजीएम होत आहे. व्हीसी /ओव्हीएम द्वारे आयोजित केले जाते, ज्यासाठी सामान्य ठिकाणी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसते. म्हणून, सदस्य व्हीसी/ओव्हीएएम द्वारे आगामी एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०१ नसार, सूची विनियमांचे नियमन ३६, सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक (एसएस-२), आणि एमसीए परिपत्रके आणि सेवी चे पालन परिपत्रके, कंपनीच्या २०२१-२२ आधिंक वर्षाच्या वार्षिक अहवालासह ३५ व्या एजीएमची सचना ०६ सप्टेंबर २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत त्यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहेत. सभासदांना ३५ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सचनेची भौतिक प्रत पाठवण्याच्या आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांद्वारे वितरित केल्या आहेत. सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की एमजीएम सूचनेसह सदर वार्षिक अहवाल कंपनीच्या www.wsfx.in, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. एजीएम दरम्यान ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, त्यांना कंपनी ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करेल. कंपनीने एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग प्रदान करण्यासाठी एनएसडीएल सोबत एक व्यवस्था केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीवर कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार. २२ सप्टेंबर २०२२ रोजी दिसते ती केवळ एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सविधा किंवा ई-व्होटिंगचा लाभ घेण्यास पात्र असेल. दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ (सकाळी ०९.००) रोजी सुरू होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ (सायं.०५.००) रोजी समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे सदस्य एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या बार्बीवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत्ते देऊ शकतात. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदान हक कट ऑफ तारखेला म्हणजे गुरुवार, २२, सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. दरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलवार सूचना आणि एजीएम दरम्यान ई-मतदान हे एजीएम सूचनेचा भाग असलेल्या नोटसमध्ये प्रदान केले आहे. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाही. ते उपलब्ध ई-मतदान प्रणालीदारे ३५ व्या एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील, ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील, तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. कोणतीही व्यक्ती, जी एजीएम सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते, ती एजीएम सूचनेचा संदर्भ घेऊ शकते आणि evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून एनएलडीएल कडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. मध्ये ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकत नाही ते ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरीज/कंपनी/आरटीए कडे नोंदणीकत नाहीत अशा भागधारकांच्या प्रक्रियेचा संदर्भ घेऊ शकतात ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मळविण्यासाठी ३५ वी एजीएम नोटिसमध्ये तपशीलवार. कोणत्याही शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात https://www.evoting.nsdl.com किंवा एनएसडीएलच्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत. एनएसडीएल टोल-फी क्रमांक: १८००१०२० ९९० /१८०० २२४ ४३० वर संपर्क करा.अधिनियमाच्या कलम ९१ आणि सूची विनियमांच्या नियमन ४२ नुसार, ३५ व्या एजीएमच्या उद्देशान कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२, सप्टेंबर २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील.





नॉदणीकृत कार्यालयः प्राईम फोकस हाऊस, लिंकिंग रोड, सिटी बँकेसमोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ द्रध्वनी: ०२२-६७१५५०००, फॅक्स क्र. ०२२-६७१५५००१ संकेतस्थळः www.primefocus.com ई-मेलः ir.india@primefocus.com

व्हेडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ / व्हिज्युअल माध्यमद्वारे घेण्यात येणाऱ्या प्राईम फोकस लिमिटेडच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

यादारे **सचना** देण्यात येते की. दिनांक ऑगस्ट १२. २०२२ रोजीच्या एजीएमच्या सचनेमध्ये नमर व्यवसायाच्या व्यवहाराकरिता प्राईम फोक्स लिमिटेडच्या (कंपनी)च्या सभासदांची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. लिस्टिंग रेखुलेशन्सच्य काही तरतुदीसंदर्भात रिलॅक्सेशनसंदर्भात मे १३, २०२२ रोजीच्या सर्क्युलर सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सक्य लर) आणि दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे, दिनांक में ५. २०२० रोजीचे, जानेवारी १३. २०२१ रोजीचे, दिनांक डिसेंबर १४. २०२१ आणि दिनांक मे ५. २०२२ रोजीचे कारभार व्यवहार मंत्रालय (एमसीए सक्युंलर्स) सहवाचता सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या सर्व प्रयोज्य तरतदी आणि त्यान्वये नियमावलीनसार, कोविड -१९ पँडेमिक म्हणून सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (वहीसी)/ अन्य ऑडिओ व्हिन्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणार आहे. एजीएमकरिता स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात प्राईम फोकस हाऊस, लिंकिंग रोड, सिटी बैंकेसमोर, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ हे असेल.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे, वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सुचना केवळ इलेक्टॉनिक स्वरूपात मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनी/प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.primefocus.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com येथे, बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com) येथेदेखील उपलब्ध आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणारे सभासव कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये करण्यात आलेल्या कोरमच्या हेतूनुसार गणण्यात ग्रेतील

एजीएम येते मताचे स्वरूप

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता रिमोट ई-मतदान वा ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यासाठी सभासदांना संधी देण्यात येईल.

प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांद्वारे ई–मतदानाचे स्वरूप आणि सभासद ज्यांचा ई-मेल नोंदणीकृत नाही, त्यांना एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान वा ई-मतदानाकरिता तपशिलवार सचनांसह एजीएमच्या आमंत्रण सचनेमध्ये परविण्यात येईल.

ई-मेल पत्ता अपडेट करण्याकरिता/नॉटणीचे स्वरूपः

- प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी कंपनीसह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केल नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी भागधारकाचे नाव, फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) यासह पॅन (पॅन कार्डाची साक्षांकित प्रत), आधार (आधा कार्डाची साक्षांकित प्रत) कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल असे लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (आस्टीए), सी१०१, २४७ पार्क, एलगीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३ येथे दरध्वनीः ०२२-४९१८६२७०, फॅक्सः ०२२-४९१८६०६०, ई-मेलः rnt.helpdesk@linktime.co.in येथे वा कंपनी ir.india@primefocus.com अर्ज आयएसआर -१ मध्ये कंपनीला पाठविण्याची विनंती आहे.
- डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे.

रेमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाग्रवे) सुरू होईल आणि गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. (भाग्रवे) संपेल. सदा कालावधीदरम्यान, सभासद त्यांचे मत इलेक्टॉनिकली देऊ शकतात, रिमोट ई-मतदान मॉड्यल गरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्या. ५.०० चा. सीडीएसएलद्वारे शक्य नसेल आणि सभासदांना त्यानंतर रिमोट ई-मतदानाद्वारे मत देण्यास परवानगी नसेल. कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २३, २०२२ रोजी सभासदांचे हक कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलाच्या तुलनेत असतील.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे आणि कंपनीच्या सभासदांच्या लाभ आणि माहितीकरित वरील माहिती निर्गमित करण्यात येत आहे.

सदर माहिती पनीचे संकेतस्थळ www.primefocus.com येथे, स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिय लिमिटेड (www.nseindia.com) येथेदेखील उपलब्ध आहे.

सभासदांनी कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावाः मेसर्स लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड

- सी१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३
- दरध्वनीः ०२२-४९१८६२७०, फॅक्सः ०२२-४९१८६०६०,

२५ वी एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात आली आहे. मंडळाच्या आदेशातां

प्राईम फोकस लिमिटेडकरिता सही/-

परिना शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लिमिटेड नोंब, का.: ९२-डी. गव्हनीमेंट इंडस्टीयल इस्टेट, चारकोप, कांटिवली (प.), मंबई ४०००६७

ई-मेल: finance@rexnordindia.com संकेतस्थळ: www.rexnordindia.com दरध्वनीः ९१-२२-६२४०१८००, फॅक्स काः ९१-२२-६२४०१८१६ सीआवएनः एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६

> ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना. रिमोट ई-मतदान माहिती आणि पस्तिका बंद

ाद्रारे स्.चना देण्यात येते की. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता मार्च ३१.

२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२ रोजी स. ११.०० चा. संगम बॅकेट्स, प्लॉट क्र. ३६६-३८६, आरएससी ३७, गलमूर्ती रोड, मंगलमूर्ती हॉस्पिटलसमोर, गोराई-11, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथे घेण्यात णार आहे

मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता संचालकांचे निष्कर्ष, लेखापरीक्षित वित्तीय विवरणपत्र, नेखापरीक्षकांचे अहवाल इ. सह कंपनीचा वार्षिक अहवाल आणि विश्लेषणात्मक विवरणपत्रासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत ई-मेल गत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना ई-मेल करण्यात येईल वा त्यांच्या पोस्टल पत्त्यावर सभासदांना गठविण्यात येईल. सदर प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ असे, www.rexnordindia.com. स्टॉक एक्स्चेंजचे तंकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे आणि एजीएम सूचना ही सीडीएसएलचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे यावरदेखील उपलब्ध आहे


सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनसार, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या ठरावांवर त्यांच्या सभासदांना त्यांचे मत इलेक्टॉनिक स्वरूपात देण्यास शक्य होण्यासाठी सविधा पुरविण्यासाठी कंपनी इच्छक आहे. कट ऑफ तारीख अर्थात तप्टेंबर २०, २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या नभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली देता ग्रेईल

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनुसार तपशील खालीलप्रमणो

- एजीएमची सूचना पाठवणी पूर्वत्वाची तारीखः सप्टेंबर १, २०२२
- रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि बेळः सप्टेंबर २४, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाषते)
- रिमोट ई-मतदान संपण्याची होण्याची तारीख आणि वेळः सप्टेंबर २६, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. (भाष्रवे)
- . इलेक्टॉनिक स्वरूपात सप्टेंबर २६, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर संमत नसेल. कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २०, २०२२ रोजी शेअर्स धारण आणि एजीएम सचना
- पाठवणीपश्चात कंपनीचे सभासद बनल्यास (कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल) बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे ज्यांनी त्यांचे मत दिले आहे असे सभासद एजीएममध्ये सहभागी आणि उपस्थित राह शकतात पण त्यांचे मत पन्हा देण्यास हकदार नसतील.
- इलेक्ट्रॉनिक मतदानासंदर्भात प्रक्रिया आणि स्वरूपाच्या कोणत्याही शंकेसंदर्भात सभासदांनी सभासदांकरिता सीडीएसएलच्या फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स ("एफएक्यूज") आणि डाऊनलोड सेक्शन अन्वये सभासदांकरिता ई-मतदान मॅन्यअली www.evoting.com याचा संदर्भ घ्यावा अथवा सीडीएसएलचे हेल्पडेस्क, ई-मेल आयडी: helpdesk.evoting@cdslindia.com यांना संपर्क साधावा.
- योग्य आणि पारदर्शी स्वरूपात ई- मतदान प्रक्रिया घेण्याकरिता पडताळणीकार म्हणून श्री. महेश सोनी, त्यांच्या अनुपस्थितीत, श्रीम, सोनिया छेट्टियार, मेसर्स जीएमजे अँड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केली आहे.
- पोलिंग पेपरदारे मतांकरिता सविधा एजीएम येथेदेखील उपलब्ध असेल.

 एजीएमच्या हेतूकरिता सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका बंद ठेवण्याची कंपनीला रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लिमिटेडकरिता

> सही/ किशोरचंद तलवार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००३५१७५१)



JAYABHARAT CREDIT LIMITED will be held on Tuesday, 27" September, 2022 at 12.30p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities & Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, May 12, 2020. No. 02/2021 dated January 13, 2021, January 15, 2021, 02/2022, dated May 2022 May 13, 2022 and also Circular No 20/2020 May 5, 2020, Sentembe

	नि. ६३
रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/	
डीआरटीचा सूचना फलक	
विक्री उद्घोषणा	
वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय	
कर्ज वसुली न्यायाधिकरण−॥, मुंबई	
एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, मुंबई	
ओडब्ल्यु क्र. एमडीआरटी- २/४२७/२०२२	
तारीखः ०२/०९/२०२२	
	\$\$ 08.90.90
रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स	4
ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१	
च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषण	गा
बँक ऑफ बडोदा (देना बँक), नागदेवी स्ट्रीट शाखा उ	प्रमाणपत्र धारक
विरुध्व	
श्री. जयेश एन शाह आणि अन्य प्रग	माणपत्र कर्जदार
प्रक - १ः श्री. जयेश एन शाह, ३-ए पटेल सदन, ४०सी पेद्रार रोड, मुंबई ४०० ०२६ आ कजारानी निवास, ३४ नागदेवी स्ट्रीट, मुंबई ४०० ००३	णि येथे: ३०२,

श्रीम. कुसुम जे सारवाईया, फ्लॅट क्र. ११, पुरब अपार्टमेंट, ४२ रिज रोड, वाळकेश्वर, मुंबई एक - २. 300 00X

ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह रु. ५९,२३,०३९.७३ च्या वसुलीसाठी एम.ए. क्र. २२८ सन २०१४ मधील वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हकूमानुसार रु. २,५६,०४,३४१.३६ (विक्रीची तारीख म्हणजेच ०७.१०.२०२२ पर्यंत) सह एकत्रित पुढील व्याज, खर्च आणि प्रभाराची रकम वसलीयोस्य आहे

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्वतेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली नेळकत विकण्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ५९,२३,०३९.७३ सह दंड आणि संपुर्ण वसुली पर्यंत ०.०५.२०१४ पासूनचे द.सा. १७.५% दराने पढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकर ०७.१०.२०२२ रोजी दु. २.०० ते दु. ३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिस प्रा. लि.. बी-७०४, वॉल स्टीट-॥, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, गुजरात (भारत) फोन क्र. ०७९-६८१३६८४१/५५/५१,०७९-६८१३६८००. संपर्क व्यक्ती श्री. प्रविणकुमार थेवर (मोबाईल क्र.:+९१ ९७२२७७८८२८) यांची वेबसाईट praveen.thaver@actiontiger.net or support@auctiontiger.net मार्फत''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल.

पुढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. जयरामन एस, प्राधिकृत आधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक मोबाईल- ९५९७९ ३५४५४.

खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या प्रतिवादी यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल, जर, मिळकतीच्या रखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री तावडतोब यांबवली जाईल, जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकवाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील धांबविण्यात येईल

विक्रीशी संबंधित कोणतीही कुती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शतींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु हवा उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु.१.१७,६०,०००/-(रुपये एक करोड सतरा लाख साठ हजार मात्र).

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र). बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल.

कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इअर रक्कम रु. ११,७६,०००/-(रुपये अकरा लाख शह्यात्तर हजार मात्र) ही कोणत्याही राष्ट्रियकत बँक /शेड्यल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ०३.१०.२०२२ रोजी सायं. ४.३० पर्यंत . निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ११५ सन २०१६ मध्ये वसली अधिकारी डीआरटी-॥ यांच्या नावे काटणे आवश्यक आहे. वरील रक्षम / दिमांव डाफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल.

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा प्रावा, डिमांड डाफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०३.१०.२०२२ रोजी सायं. ४.३० पर्यंत. मिळकर्तीचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २९.०९.२०२२ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी. त्यांची प्राधिकती जमा केली पाहिजे, कसर केली तर बोली फेटाळली जाईल, कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/ मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर

पोलो क्वीन इंडस्टियल अँड फिनटेक लिमिटेड (CIN: L72200MH1984PLC094539) नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अ ते न औद्योगिक परिसर, जी के. मार्ग,



गरज नाही स्थळः मुंबई तारीखः सप्टेंबर ५, २०२२

डेक्कन गोल्ड मार्डन्स लिमिटेड सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणीकृत कार्यालयः परिनी क्रिसेन्झो, ८वा मजला, सी ३८-३९, जी ब्लॉक.